(Formerly known as Mitsu Chem Pvt. Ltd.)

329, Gala Complex, Din Daval Upadhyay Road, Mulund (W), Mumbai - 400 080, Maharashtra, INDIA.

T: + 91 22 25920055 F: + 91 22 25920077 E: mcpl@mitsuchem.com W: www.mitsuchem.com

CIN: L25111MH1988PLC048925



Date: August 16, 2023

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai- 400001

Script Code: 540078

Sub: Newspaper Advertisement -Notice to Shareholders for 35th Annual General Meeting to be held on September 14, 2023.

Dear Sir/Madam,

In compliance with Regulations 30 and 47 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, we hereby enclose copies of the newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi), in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated May 5, 2020, in connection with the 35th Annual General Meeting of the Company to be held on Thursday, September 14, 2023 at 4:00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means.

Kindly take the same on record.

Thanking you.

Yours truly,

FOR MITSU CHEM PLAST LIMITED

Ankita Bhanushali **Company Secretary**

ROYAL INDIA CORPORATION LIMITED

Reg office: 34, 2nd Floor, Plot - 45/47, Shanti Bhayan, Dhirubhai Parekh Marg, Ladwadi, Kalbadevi, Mumbai, Maharashtra-400002.

CIN: L45400MH1984PLC032274 | Website: www.ricl.in, Email: info@ricl.in

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

.		3		Year ended	
Sr. No.	Particulars	30.06.2023 Unaudited	31.03.2023 Audited	30.06.2022 Unaudited	31.03.2023 Audited
1.	Total income from Operations	1,349.94	889.11	13.58	3,880.67
2.	Net Profit/ Loss before tax and exceptional items	(33.56)	(414.71)	(387.61)	(682.23)
3.	Net Profit/ Loss before tax after exceptional items	(33.56)	(104.85)	(387.61)	(682.23)
4.	Net Profit/Loss after Tax	(33.56)	(104.85)	(387.61)	(372.36)
5.	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after Tax) and other comprehensive income (after tax)]	(33.56)	(104.85)	(387.61)	(372.36)
6.	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10/- each)	2,308.00	2,308.00	2,308.00	2,308.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per share of Face Value of Rs. 10/- each	977 ACC 776- 9-0-1-11	(2)(50)(12)(30)(0)(1)	548. (240.30.3)	(3,667.44)
	(a) Basic (b) Diluted	(0.15) (0.15)	(0.45) (0.45)	(1.68) (1.68)	(1.61) (1.61)

The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the guarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 approved by the Audit Committee and Board of Directors at their meeting held on 14th August, 2023 and the same was subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company. The full format of the Un-Audited Financial Results is available on the websites of the Stock Exchange www.bseindia.com and the Company on

By order of the Board For Royal India Corporation Limited

Place: Mumbai Date: 14.08.2023

Mr. Nitin Gujral (Managing Director) DIN: 08184605

4.68

NATIONAL FITTINGS LIMITED

S.F No. 112, Madhapur Road, Kaniyur, Karumathampatti Via, Sulur Taluk, Coimbatore - 641 659. Email ID: accounts@nationalfitting.com, Website: www.nationalfitting.com Ph: 9943293000 / 9943993001

	SUMMARY OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE'2023.	
-	CIN - L 20100T71002DL C000024	-

CIN: L291991Z1993PLC008034			(Rs. In Lakns)
D. W. Jane	Quarter	Year ended	
Particulars	Unaud	Audited	
	30.06.2023	30.06.2022	31.03.2023
Total income from operations (net)	1741.73	1773.17	8602.14
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax *	121.25	71.95	656.67
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax *	82.79	67.64	439.03
Total Comprehensive Income for the period	1 -	-	14.08
Net Profit after other Comprehensive Income	82.79	67.64	424.94
Equity Share Capital	908.32	908.32	908.32
Other Equity (excluding Revaluation Reserve)	4669.20	4319.93	4,586.40

* The Company does not have any extraordinary item to report for the above periods

Earnings Per Share (of `10/- each) Basic and Diluted

respective meetings held on 14.08.2023.

Notes: 1. The above result has been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at their

2. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the Quarter ended 30th June' 2023 filed with Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarter ended Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on Company's website at www.nationalfitting.com

For National Fittings Limited

Sd/- A.V.PALANISWAMY Managing Director DIN:01817391

VAMA INDUSTRIES LIMITED

Place: Coimbatore

Date : 14.08.2023

CIN: L72200TG1985PLC041126 Regd. Off. Ground Floor, 8-2-248/1/7/78/12, 13, Block-A, Lakshmi Towers.

Nagarjuna Hills, Punjagutta, Hyderabad - 500082 Phone No. +91-40-6684 5534, Fax No. +91-40-2335 5821 Email id: investorservices@vama.co.in, website: www.vamaind.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter Ended 30th June 2023 (Rs. In Lakhs) except EPS

			Year Ended		
0	Particulars Particulars Particulars	30.06.2023 Unaudited	31.03.2023 Audited	30.06.2022 Audited	31.03.2023 Audited
	Total income from operations (net)	144.19	470.21	140.92	1,281.40
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(29.77)	29.20	(2.03)	(53.30)
	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)"	(29.77)	29.20	(2.03)	(53.30)
	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)*	(29.77)	(10.20)	(1.51)	(91.13)
	Total comprehensive income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(29.77)	(12.74)	(1.51)	(93.67)
	Equity Share Capital	1,050.80	1,050.80	1,050.80	1,050.80
	Earnings Per Share (Face value of Rs. 2/- each) for continuing and discontinued opearations		D1 000000000000000000000000000000000000	018180000	
	Rasio	(0.06)	(0.02)	(0.00)	(0.18)

(0.06)

(0.02)

Notes: Summarised unaudited standalone financial results of the company is as under

S	(2.75.0)		Quarter Ended				
No	Particulars	30.06.2023 Unaudited	31.03.2023 Audited	30.06.2022 Unaudited	31.03.2023 Audited		
П	Total income from operations	111.03	438.64	109.48	1,146.69		
2	Net profit before tax	(16.66)	(55.22)	(11.69)	(152.02)		
3	Net profit after tax	(16.66)	(88.94)	(11.17)	(184.17)		
2	The financial results have been reviewed & recomme	nded by the audit committee of t	he board and appr	oved by the board	of directors at		

their meeting held on 14th Aug. 2023. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulations 33 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on

company's website at www.vamaind.com and on the stock exchange website www.bseindia.com For Vama Industries Limited Sd/- Atchyuta Rama Raju Vegesna

NETWEB TECHNOLOGIES INDIA LIMITED

TECHNOLOGIES

Managing Director

DIN: 00997493

(0.00)

(0.18)

(formerly known as Netweb Technologies (India) Private Limited) Plot No. H-1. Block-H. Pocket No. 9. Faridabad Industrial Town.

Sector-57, Faridabad, Haryana 121004

Tel. No.: +91-129-2310400; CIN: U72100HR1999PLC103911 Website: www.netwebindia.com: E-mail: complianceofficer@netwebindia.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30. 2023

₹ In millions

S.			Year Ended		
No.	Particulars	30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	598.04	1,233.90	693.10	4,449.72
2	Profit before exceptional items and tax	67.99	141.59	75.76	629.63
3	Profit before tax	67.99	141.59	75.76	629.63
4	Profit for the period / year	50.91	105.25	56.05	469.36
5	Total comprehensive income for the period / year	51.02	105.36	56.41	469.78
6	Paid up equity share capital (face value of ₹ 2 per share)				101.85
7	Other equity				834.81
8	Earnings per equity share (face value of ₹2 per share)				
	Basic (in ₹)*	1.00	2.07	1.10	9.22
	Diluted (in ₹)*	0.99	1.92	1.10	9.07
	* Not annualised				· ·

Other Notes

Place : Faridabad

Date: 13-08-2023

Place: Hyderabad

Date: 14.08.2023

The above standalone unaudited financial results for the quarter ended June 30, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held on 13th August, 2023.

Subsequent to quarter ended June 30, 2023, the Company has completed its Initial Public Offer ('IPO') of

- 1,26,21,000 equity shares of face value of ₹2 each for cash at a price of ₹500 per equity share (including a share premium of ₹498 per equity share) aggregating to ₹ 6310.00 million. This comprises of fresh issue of 41,21,000 equity shares aggregating up to ₹2060.00 million ('fresh issue') including 20,000 equity shares reserved for employees at a discount of ₹ 25 per equity share and an offer for sale of 85,00,000 equity shares aggregating to ₹4250 million. The equity shares of the Company got listed at BSE Limited and National Stock Exchange of India Limited on July 27, 2023.
- The above is the extract of the detailed format of quarter ended June 30, 2023 filed with Stock exchange under regulation 33 of the SEBI(Listing obligation and Discloure requirements) Regulations, 2015. The full format of the said results are available on the stock exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website www.netwebindia.com.

(formerly known as Netweb Technologies (India) Private Limited)

FOR NETWEB TECHNOLOGIES INDIA LIMITED

Sanjay Lodha (Managing Director) DIN: 00461913

RAMGOPAL POLYTEX LIMITED CIN: L17110MH1981PLC024145 Website: www.ramgopalpolytex.com

Extract of Unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2023

Email: rplcompliance@ramgopalpolytex.com, Tel: 022-61396800 Fax: 022 22851085 REGD. OFFICE: Greentex Clearing House, B-1,2 & 3, Gosrani Compound, Rehnal Village, Bhiwandi, Thane - 421302 CORP. OFFICE: 701, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021

Sr. No.	Particulars	Quarter ended 30/06/2023	Quarter ended 31/03/2023	Quarter ended 30/06/2022	Year Ended 31/03/2023
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	325.88	156.10	230.59	697.46
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, exceptional and/or Extraordinary items)	(26.43)	(15.72)	(28.18)	(127.67)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/or Extraordinary items)	(26.43)	(15.72)	(28.18)	(127.67)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/or Extraordinary items)	(26.43)	(15.72)	(28.18)	(127.66)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(26.59)	(12.94)	(27.02)	(123.01)
6	Paid up Equity Share Capital	1,439.63	1,439.63	1,439.63	1,439.63
7	Other Equity excluding revaluation reserve	22			(137.63)
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)	(0.18)	(0.11)	(0.19)	(0.88)
	Basic and diluted (not annualised)	(0.18)	(0.11)	(0.19)	(0.88)

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website www.bseindia.com and on the Company's website www.ramgopalpolytex.com.

For and on behalf of the Board of Directors of Ramgopal Polytex Limited

(3.36)

(3.36)

Chairman & Managing Director (DIN: 00913405) Date: August 14, 2023

Bilcare^{*} **Bilcare Limited** Regd. Office: 1028, Shiroli, Pune 410505.Tel: +91 2135 647300 Fax: +91 2135 224068

Place: Mumbai

a. Basic

b. Diluted

Key Standalone Financial Information

Research Email: investor@bilcare.com Website: www.bilcare.com CIN: L28939PN1987PLC043953 Extract of Consolidated Financial Results (Unaudited) for the quarter ended June 30, 2023

Quarter Ended Year Ended 30 June 2023 30 June 2022 31 March 2023 **Particulars** No (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income from Operations 185.84 251.37 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or (12.46)(30.82)(6.15)Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or (13.30)(6.70)196.08 Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or (13.14)50.21 (5.93)Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) (13.26)50.85 (5.14)for the period (after tax) and Other Comprehensive Income] Equity Share Capital 23.55 23.55 23.55 Earnings Per Share (before and after extraordinary items) (of ₹ 10/- each)

	Policination No.	Quarte	Year Ended	
Sr. No.	Particulars	30 June 2023	30 June 2022	31 March 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	4.28	3.67	15.78
2.	Profit / (Loss) Before Tax	13.65	(1.26)	502.93
3.	Profit / (Loss) After Tax	13.42	0.07	390.80

The above is an extract of the detailed format of the quarter ended unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended unaudited financial results are available on the Stock Exchange website -www.bseindia.com and on the Company's website-www.bilcare.com. Previous periods' figures have been re-grouped / re-classified wherever necessary.

Date : August 14, 2023

For Bilcare Limited Shreyans M. Bhandari Managing Director

EQUIPPP SOCIAL IMPACT TECHNOLOGIES LIMITED Registered Office: 8th Floor, Western Fear (Formerly known as Proseed India Limited) CIN: L72100TG2002PLC039113 Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the **Quarter ended 30 June 2023** (Rs in Lakhs)

SI.		Consolidated Financials			Standalone Financials			
No.	PARTICULARS	Quarte	r Ended	Year Ended	Quarte	r Ended	Year Ended	
	PARTICULARS	30.06.2023	30.06.2022	31.03.2023	30.06.2023	30.06.2022	31.03.2023	
		Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	
1	Total Income from operations		3 - 3	151.57		- 1	151.57	
2	Net Profit/ (Loss) before exceptional/ Extraordinary items and tax	(52.53)	(25.22)	27.05	(52.35)	(25.22)	28.02	
3	Profit/ (Loss) before tax (after exceptional & Extraordinary items)	(52.53)	(25.22)	27.05	(52.35)	(25.22)	28.02	
4	Net Profit/ (Loss) after tax for the period (after exceptional & Extraordinary items)	(52.53)	(25.22)	27.05	(52.35)	(25.22)	28.02	
5	Total comprehensive income for the year [comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		(25.22)	27.05	(52.35)	(25.22)	28.02	
6	Paid-upequity share capital face value Rs.1/- each	1,030.95	1,030.95	1,030.95	1,030.95	1,030.95	1,030.95	
7	Earnings per share for the period (in Rupees) per Rs. 1/- share			9				
	- Basic	(0.05)	(0.02)	(0.03)	(0.05)	(0.02)	(0.03)	
	- Diluted	(0.05)	(0.02)	(0.03)	(0.05)	(0.02)	(0.03)	

Notes: Equippp Social Impact Technologies Limited is an IT and ITeS which has one reportable segment (viz. Information Technology -Software).

- The figures in QE 30.06.2023 and 12 Months Period ended 31.03.2023, include Annual financial results of wholly ownedsubsidiary Equivas Tech Innovation Limited. As the subsidiary started its operations only in quarter ending 31.12.2022, the earlier periods included in the consolidated statement above, consists of standalone results of the company only. The financial results havebeen reviewed and recommended by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors of the Companyheld on 14th Aug 2023. The Statutory auditors have carried out Limited Review Audit of above results for the Quarter ended 30th June 2023. The above financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS)
- prescribed under section 133 of the Companies Act 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Previous period/ year's figures have been regrouped/reclassified wherever necessary to correspond with the current period/year's
- The figures for the quarter ended March 31, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financialyear an the published year to date figures up to the third quarter of the relevant financial year which were subject to limited review.
- The aforesaid results have been filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements regulations, 2015 are also available on the Stock Exchanges websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the website of the 6 As MPS compliance is hindering the capital raise and growth plans of the company, the management has came up with an alternateway forward
- a. To capitalize the global opportunity in ESG sector, EQUIPPP with its core offerings in social impact space, entered into a jointventure agreement with SenecaGlobal, a leading product engineering company to offer other allied services in the spectrum
- o. EQUIPPP is setting up a subsidiary, three-point 0 labs technologies Pvt Ltd as cutting a edge technology arm offering AI, ML, Blockchain and cloud enabled service. It is being lead by a young and agile start up team from IITs, NITs etc. This enables EQUIPPP inadvancement of business to offer various services including EQUIPPP IP led services to local bodies, governments, large corporates, Social Stock Exchange ecosystem, Social Impact Bond markets etc. in India and to entities in global markets like USA, to attract domainexpertise to enter into strategic alliances like tech4equity etc. where the entity can raise capital build team and run the operations byitself.

Place: Chennai Date: 14th August 2023

For and on behalf of the Board of Directors of EQUIPPP SOCIAL IMPACT TECHNOLOGIES LIMITED (Formerly Proseed India Limited) Sd/- Mahesh Ramachandran, Managing Director, DIN:01909967

COMFORT INTECH LIMITED CIN: L74110DD1994PLC001678 Registered Office: 106, Avkar Algani Nagar, Kalaria, Daman, DD-396210;

Corporate Office.: A-301, Hetal Arch, Opp. Natraj Market, S.V. Road, Malad (West), Mumbai-400064; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: info@comfortintech.com: Website: www.comfortintech.com EXTRACT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Sr.	1960 A 206 A 200 A 200 A		Year Ended			
No.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	2 31.03.2023	
		(Un-Audited)	(Audited) (Refer Note No. 2)	(Un-Audited)	(Audited)	
1	Total Income	2968.81	3796.34	4434.40	16502.81	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	174.12	56.55	134.92	797.19	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional items)	174.12	56.55	134.92	797.19	
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax, Exceptional items, and share of Profit/ (Loss) of associates)	232.02	(113.08)	46.67	703.73	
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/Loss (after tax)]	517.44	(389.86)	(57.63)	669.94	
6	Equity Share Capital (Face Value Re. 01/- each) (Refer Note no.5)	3199.38	3199.38	3199.38	3199.38	
7	Reserves (excluding revaluation reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous accounting year)	0.00	0.00	0.00	8832.80	
8	Earnings Per Share (EPS) Basic & Diluted (par value Rs. 01/- each) (Refer Note no.5)	0.07*	0.00*	0.01*	0.22	

*Not Annualised Notes:

Place: Mumbai

Date: August 14, 2023

- 1. The above unaudited financial results are reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August The financial results for the guarter ended 31st March 2023 represent the difference between the audited figures in respect of the full financial year
- and published figures upto the third guarter of the financial year. 3. The above is an extract of the detailed format of Un-Audited Consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2023 filed with the Stock
- Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) is available on the Company's website at www.comfortintech.com and on the website of the Stock Exchange where the Company's shares are listed i.e. at www.bseindia.com. Subsequent to quarter ended 31st March 2023, the equity shares of the Company were sub-divided such that each equity share having face value
- of INR 10/- (Rupees Ten only), fully paid-up, was sub-divided into ten (10) equity shares having face value of INR 1/- (Rupee One only) each, fully paid-up with effect from April 14, 2023 (Record Date). The Earning Per Share (EPS) of the current quarter and all comparative periods presented above have restated to give effect of the share sub-divided.
- 5. The extract of unaudited standalone financial results for the quarter ended June 30, 2023 of Comfort Intech Limited is as under:

Sr.	Particulars		Quarter ended	1	Year Ended	
Sr. No.		30.06.2023 (Un-Audited)		30.06.2022 (Un-Audited)		
1	Total Income from operations	2968.81	3796.34	4434.40	16502.81	
2	Profit/(Loss) before tax	174.12	56.55	134.92	797.19	
3	Profit/(Loss) for the period	127.44	40.81	96.45	589.17	

Ankur Agrawal Chairperson and Director

DIN:06408167

New Delhi

the Corporate Office of the Company at 3" Floor, A Wing, Sunteck Centre, Subhash Road, Near Garware Chowk, Vile Parle (East), Mumbai-400057. The Interim Dividend, shall be paid to the equity shareholders of the Company whose names appear

on the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the shares as on Wednesday, August 23, 2023, which will be the Record Date fixed for the Members are requested to furnish their Bank Account Details, Change of Address etc., to the Company's Registrar and Transfer Agent in respect of shares held in physical form and to their

DYNACONS

Regd. Office: 78, Ratnajyot Industrial Estate, Irla Lane, Vile Parle (W), Mumbai - 400056. CIN No: L72200MH1995PLC093130 Web site: www.dvnacons.com

Notice is hereby given pursuant to regulation 42 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, and Section 91 of the Companies Act, 2013 and applicable Rules thereunder that the Company has fixed August 23, 2023, as the Record Date for the purpose of the payment of Interim dividend for Financial year 2023-2024, declared by the Company in the meeting of the Board of Directors of the Company which was held on Monday, August 14, 2023 at

respective Depository Participant if the shares are held in electronic form. The Intimation is also available on the website of the Company at www.dynacons.com and on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed at www.bseindia.com and www.nseindia.com. By order of the Board of Directors For Dynacons Systems & Solutions Limited

Place: Mumbai

Sd/-

6.39

6.39

(₹ in Crores)

SANJAY JATIA

(₹ in Crores, except per share data

(2.84)

(2.84)

Dharmesh Anjaria Executive Director & CFO Date: August 14, 2023 DIN: 00445009

ANUBHAV INFRASTRUCTURE LIMITED REGISTERED OFFICE: "CHATTERJEE INTERNATIONAL CENTRE" 6th floor, room no. 6A, 33A Jawaharlal Nehru Road, Kolkata- 700 071

Statement of Un-audited Financial Results for the guarter ended June 30, 2023

Sr. No.	Particulars	Current Quarter Ended	Preceding 3 months ended	Corresponding three months ended in the Previous Year
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022
		Un-audited	Audited	Un-audited
1.	Total income from Operations	245.34	1,130.57	-
2.	Net Profit / (Loss) for the Period Before Tax (Before Exceptional and/or Extraordinary items)	(35.70)	17.84	(6.85)
3.	Net Profit / (Loss) for the Period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(35.70)	17.84	(6.85)
4.	Net Profit / (Loss) for the Period After Tax (Exceptional and/or Extraordinary items)	(35.85)	0.67	(6.85)
5.	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and other comprehensive Income (After Tax)	(35.85)	0.67	(6.85)
6.	Reserve (excluding Revaluation reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	-	-	-
7.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
	(a) Basic	(0.17)	-	(0.03)
- 1	(b) Diluted	(0.17)	-	(0.03)

1.The above is an extract of the detailed format for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format is also available on the websites of the Stock Exchange(s). For Anubhay Infrastructure Limited

Place : Kolkata Nikita Rateria (Company Secretary) Date: August 14, 2023

MITSU CHEM PLAST LIMITED CIN: L25111MH1988PLC048925

Regd. Office: 329, Gala Complex, 3rd Floor, Din Dayal Upadhyay Marg, Mulund (West), Mumbai - 400 080. | Phone No: 022-2592 0055 Email: investor@mitsuchem.com | Website: www.mitsuchem.com

NOTICE

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting ("AGM") of the Members of Mitsu Chem Plast Limited ('the Company') will be held on Thursday, September 14, 2023 at 4.00 p.m. IST through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, read with General Circular 10/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 28th December, 2022 and SEBI circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated 5th January, 2023 hereinafter collectively referred to as ("the Circulars") to transact businesses set out in the Notie of the AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2022-23 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Registrar & Share Transfer Agent ("R&T Agent")

Depositories in accordance with the aforesaid MCA circulars and SEBI circulars. The Notice of the AGM and Annual Report of the Company for the financial year 2022-23 will also be available on the Company's website at www.mitsuchem.com and on the website of BSE Ltd. at www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM. The Company is providing remote e-Voting facility ("remote e-Voting") to all its Members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of

the AGM. Members have the option to cast their vote on any of the resolutions

using the remote e-Voting before and during the AGM. Detailed procedure for remote e-Voting during the AGM will be provided in the Notice of the AGM. Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts and who have not yet registered their email addresses are requested to get their details registered/updated with

Bigshare Services Pvt. Ltd, Registrar and Transfer Agent of the Company, on a temporary basis at investor@bigshareonline.com. For MITSU CHEM PLAST LIMITED

JAGDISH DEDHIA

Date: August 15, 2023

SI.

Place: Chennai

Date: Aug 14, 2023

PARTICULARS

Place: Mumbai

CHAIRMAN AND WHOLE-TIME DIRECTOR



Email: secretarial@takesolutions.com, Website: www.takesolutions.com Phone: 044-6611 0700, CIN: L63090TN2000PLC046338 **Extract of Consolidated Unaudited Financial Results for** the guarter ended June 30, 2023

ended

Jun 30, 2023

(₹ In Million except per share data

3 months Year ended 3 months

Mar 31, 2023

ended

Jun 30, 2022

8 8	8	(Ondudition)	(riaditod)	(Onladantou)
1	Revenue from operations	174.58	1,890.70	574.77
2	Exceptional Items	(3.62)	(103.90)	-
3	Profit /(Loss) before tax for continuing operation	(50.62)	(452.73)	(45.15)
4	Profit /(Loss) before tax for discontiuned operation		(534.01)	(223.41)
5	Profit /(Loss) after tax	(53.21)	(1,003.54)	(263.50)
6	Equity Share Capital	146.23	146.23	146.23
7	Total comprehensive income Earnings per share (Par value of ₹ 1/- each, not annualised)	(54.39)	(972.18)	(329.93)
8	(a) Basic (b) Diluted	(0.36) (0.36)	(6.86) (6.86)	(1.80) (1.80)
F	inancial Results of TAKE Solution	ns Limited (St	andalone Inf	ormation)
1	Revenue from operations	54.21	562.25	127.50
2	Other income	0.22	90.64	12.38
3	Profit /(Loss) before tax for continuing operation	1.62	46.97	(15.77)
4	Profit /(Loss) before tax for discontiuned operation			
5	Profit/(Loss) after tax	(0.19)	42.85	(15.77)

ended June 30, 2023 in respect of TAKE Solutions Limited ('the Company' have been reviewed and recommeded by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on August 14, 2023. The above results have been subjected to limited review by the Statutory auditors of the Company. These financial results have been prepared in accordance with Indian

The Unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter

Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular dated July 05, 2016. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results

filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Statements are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www takesolutions com-

> For and on Behalf of the Board of Directors Srinivasan H.R. Chairman for the meeting dated Aug 14, 2023

financialexp.epapr.in



जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की

आमचे अशील **निरज चंद्रकांत वाघेला** हे फ्लॅ

क्र.४२०, सी-विंग, इमारत क्र.५, कोडीयार कुंज को-

ऑप.हौ.सो.लि., सर्वे क्र.१७८, मिरा भाईंदर रोड,

प्लिझंट पार्क जवळ, मिरा रोड पूर्व, जि.ठाणे

x0११०७ चे मालक आहेत. आणि मदर मोमायटीने

जारी केलेले भाग प्रमाणपत्र क्र.१००. ५ शेअर्सचे

विशिष्ट संख्या क्र.४९६ ते ५०० धारण केले आहे.

पढे माझ्या अशिलाने असे कळवले आहे की फ्लॅंट

-क्रमांक ४२० च्या संदर्भात सदर शेअर प्रमाणपत्र क्र.

१०० गहाळ/हवले गेले आहे आणि ते शोधता येत

नाही, त्यानुसार माझ्या अशिलाने १२-०८-२०२३

रोजी अहवाल क्रमांक २४१३९ -२०२३ द्वारे

काशिमीरा पोलिस स्टेशनमध्ये कागदपत्र हरवल्यार्च

माझ्या अशिलाने या प्रकाशनाद्वारे. येथे जनतेस

आवाहन केले आहे की जर कोणत्याही व्यक्ती /ोणतेही

अधिकार, शीर्षक आणि हित असेल आणि त्या फ्लॅट

क्र.४२० आणि भाग प्रमाणपत्र क्र.१०० संदर्भात

कोणताही दावा असेल तर अशा बाबतीत कृपया ही

सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्य

्र आत खाली नमूद केल्याप्रमाणे आमच्या कार्यालयात

सदर प्रकाशनामार्फत आमचे अशील याद्वारे

सर्वसामान्य जनतेस कळवित आहेत की, जर कोणा

व्यक्तीकडे सदर फ्लॅट क्र.४२० आणि भाग प्रमाणप

सापडल्यास किंवा ताबा असल्यास त्यांनी कृपया

आमचे खाली नमुद केलेल्या कार्यालयात सदर सूचना

प्रकाशन तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसात आणु

द्यावे. सदर प्रकाशनामार्फत आमचे अशील सर्वसामा

जनतेम मचित करीत आहे की। महरू फ्लॅट किंवा शेअम

किंवा कोणत्याही भागावर उपरोक्त हरवलेले विक्री

कमम्बामा आणि स्ट कमस्बामान्या आधासका टावा

अधिकार, हक्क, हित असल्यास ते १५ दिवसांच्य

प्रमाप्तीनंतर त्याग किंवा स्थगित केले आहेत असे

समजले जाईल आणि आमच्या अशिलांवर

(श्री. बी.डी. दुबे)

वकील उच्च न्यायालय, मुंबई

कार्यालय क्र.सी-७, रश्मी द्रशांत कोहौसोलि

मंगल नगर, जीसीसी क्लब, मिरा रोड (पुर्व)

मुख्य कार्यालय: १०७, २०४, सहकार भवन, ३४०/४८, एन.एन. स्ट्रीट, मुंबई-४००००९. **द्र.क्र.:**०२२-६६३१३१६६

दिनांक: १५.०८.२०२३

तेंद. कार्यालय: ई३४, एमआयडीसी, तारापूर, बोईसर, जिल्हा ठाणे. दूर.:(०२५२५) २७१०४९, ई-मेल: info@aareydrugs.com

ई-मेल: corporate@aarevdrugs.com. वेबसाईट: aarevdrugs.com. सीआयएन: एल९९९९९९एमएच१९९०पीएलसी०५६५३८ ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

ठिकाण: मिरा रोड

A stey

त्यांचे संबंधित दावे दाखल करा.

तक्रार दाखल केली.

मुंबई लक्षदीप 🔇

John COCKERILL INDIA LIMITED **नोंदणीकृत कार्यालय:** मेहता हाऊस, प्लॉट क्र.६४, रोड क्र.१३, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, दूर.:०२२-६६७६२७२७, फॅक्स:०२२-६६७६२७३७-३८. ई-मेल:investors@johncockerillindia.com, वेबसाईट:www.johncockerillindia.com

कंपनी कायदा २०१३ च्या कलम २०१(२)(ब) अन्वये आणि त्यातील नियमाअंतर्गत सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १५२, १९६ आणि अन्य लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत (अमलातील वेळेकरिता वेळोवेळी केलेले कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा अहवाल) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या अनुसुची ५ अंतर्गत मंजूर ठरावानुसार **जॉन कॉकरील इंडिया लिमिटेड** (कंपनी) यांनी २५ मे, २०२३ रोजी झालेल्या मंडळ सभेत संचालक मंडळाद्वारे मंजूर प्रमाणे आणि दिनांक २६ जुलै, २०२३ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांद्वारे नंजरीप्रमाणे नियक्ती व वेतन श्रेणीच्या नियम व अटीप्रमाणे १ जून, २०२३ पासून गुढील ३ (तीन) वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून **थ्री. मायकेल कोटास (डीआयएन:१००५३३६४)** यांच्या नियुक्ती व वेतन श्रेणीस गन्यता देण्यासाठी केंद्र शासनाकडे अर्ज करण्याची इच्छा केली आहे.

> मंडळाच्या आदेशान्वये जॉन कॉकरील इंडिया लिमिटेडकरिता हरेश वाला

दिनांक: १६.०८.२०२३ ठिकाण: मुंबई कंपनी सचिव

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that, Late Mr.Sanjivv Maathur and his father Late Mr. Vishwa Beharilal Mathur held Flat No. C

-006 and Society Share Certificate NO.27 &

7A jointly. Late Mr. V.B. Lal died or

29/01/2022. There was no nomination made

by him for his share in the flat. Subsequently

s son who is also a co-owner Late Mr

Saniivy Mathur died on 20/05/2023. He had

made nomination of his 50% share in favou

of his wife and son i.e Mrs. Nidhhi Mathur and

Mr. Devans Mathur in equal proportion. Now,

as intimated by Mrs. Nidhhi Sanjivv Mathu

and Mr. Devans Sanjivv Mathur, 50% share

of Mr. V.B. Lal Mathur was inherited by his

aughter (Mrs. Pritee Saxena) and son (Mr.

Sanjivv Maathur- now deceased). Therefore

he flat was inherited by Mrs. Pritee Saxer

(25% share) and Mrs. Nidhhi Mathur (37.5% share) and Mr. Devans Mathurs (37.5%

share). Now all of them being a family have

Mrs. Pritee Saxena (Mathur) has relinquishe

her 25% share in the flat in favour of other

wo legal heirs i.e Mrs. Nidhhi Mathur and Mr.

Devans Mathur, thereby making them joint owners of the said Flat in equal proportion

50% share each) absolutely. The said

Release deed dated 21/07/2023 is registered

vith Asstt. Sub Registrar Borivali-5, Mumba

Suburban District [document no. 12486/2023]

We have received their application for transfe

of shares under Share Certificate No.27 &

n view of the above, we hereby give a notice to the public at large and call upon all or any person/s who have any objections to

ansferring said shares in the name of Mrs.

Nidhhi S. Mathur and MR. Devans S. Mathu

o the undersigned within a period of 15 days

of publication hereof at the address mentione

below, failing which it shall be presumed that

no adverse claims or objections exists or if

AND the Society shall be at liberty to proceed

with the Transfer of Shares as applied, without

reference to any such claim made thereafte by any person of whatsoever nature. Which

Address: Santoshi Mata Road, Dahisar

ate: 15/08/2023 West, Mumbai-400068

Place : Mumba

Mr. E.L. Sebastian/Secretary

New Haridas Park CHS Ltd.

व्यापक औषधांचे उत्पादक व

रसायने व दावकांचे विक्रेत

For and on behalf o

they do exist they stand waived off hereinafte

27A in their joint name being joint owners

rrived at a "Family Arrangement" which is

itten by way of "Deed of Release" whereir

मित्सू केम प्लास्ट लिमिटेड

सीआयएन: एल२५१११एमएच१९८८पीएलसी०४८९२५ **नोंदणीकृत कार्यालय:** ३२९, गाला कॉम्प्लेक्स, ३रा मजला, दिन दयाल उपाध्याय मार्ग, Mitsu मुलुंड (प), मुंबई ४०० ०८०. **दूर.क्र.:** ०२२-२५९२ ००५५. ईमेल: investor@mitsuchem.com, वेबसाईट: www.mitsuchem.com

सूचना

पेथे सुचना देण्यात येत आहे की, मित्सु केम प्लास्ट लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३५वी वार्षिक प्तर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १४ सप्टेंबर २०२३ रोजी दु.४.०० वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल, कंपनी कायदा, २०१३ गणि त्याखाली बनवलेल्या नियमांच्या आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर्स रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या लागू असलेल्या तरतुर्दीचे पालन करून सहकार मंत्रालयाने (एमसीए) दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी जारी केलेले सामान्य परिपत्रक १०/२०२२ आणि सेबी गरिपत्रकक्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक५ जानेवारी, २०२३ यानंतर एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या व्यवसायावर विमर्श करण्याकरिता एकत्रितपणे परिपत्रक) म्हणून संदर्भित.

ग़र्षिक अहवाल २०२२-२३ सह एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी (आर अँड टी प्रतिनिधी) / डेपॉझिटरीजमध्ये एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकानुसार नोंदणीकृत आहेत

२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना कंपनीच्या www.mitsuchem.com वर आणि बीएसई लि. च्या www.bseindia.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात.

र्जीएमच्या सूचनेनुसार सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-ञ्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. सभासदांना एजीएमच्या आधी आणि त्यादरम्यान रेमोट ई-व्होटिंगचा वापर करून कोणत्याही ठरावावर मत देण्याचा पर्याय आहे. एजीएम दरम्यान रिमोट -व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केली जाईल

न्या सदस्यांनी त्यांच्या बँक खात्यात थेट लाभांश मिळवण्यासाठी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत आणि ज्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी त्यांचे तपशील बेगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि., कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी,

nvestor@bigshareonline.com येथे तात्पुरत्या आधारावर. मित्सू केम प्लास्ट लिमिटेडकरिता सही/-

ठेकाण: मुंबई दिनांक : १५ ऑगस्ट २०२३

CHOKSI

अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक

CHOKSI IMAGING LIMITED Regd.off: 163/164, Choksi Bhuvan, Nehru Road, Vile Parle (East) Mumbai MH 400057 INDIA.

जगदीश देधिया

Tel.:91 9821669911, Email:imaging@choksiworld.com,
Website: www.choksiworld.com. CIN:L24294MH1992PLC388063

STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

	Quarter ended Year				
Particulars	30.06.23 Unaudited	31.03.23 Audited	30.06.22 Unaudited	31.03.23 Audited	
Total income from operations(net)	77.83	51.58	59.38	192,88	
Net Profit / (Loss) from Ordinary Activities before Tax	(3.10)	3.24	(19.33)	(44.44)	
	(0.00)		(00.00)	(4==0)	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(2.88)	4.29	(22.06)	(47.54)	
Total Comprehensive income for the period (Comprehensive Profit for the period(after tax) and Other Comprehensive Income(after tax)	(0.006)	(0.020)	(0.070)	(0.020)	
Paid-up Equity Share Capital	390	390	390	390	
Reserves as shown in the Audited Balance sheet of the Previous year	NA	NA	NA	1161.66	
Earning Per Share of Rs.10/- each (EPS) (for continuing and discontinued operations)					
a) Basic	(0.07)	(0.11)	(0.57)	(1.22)	
b) Diluted	(0.07)	(0.11)	(0.57)	(1.22)	
Notes :					

-) The above is as an extract of the detailed format of Financial Results for Quarter ended 30th June,2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website(www.choksiworld.com).
- The above unaudited financial results for the quarter ended 30th June,2023 were reviewe by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14-08-2023.
- The Company operates in a single reportable operating segment hence there is no separate reportable segment as per Ind AS 108 "Operating Segments" 4) The Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2023 have beer
- prepared in accordance with Indian Accounting Standard (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act ,2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015.

For Choksi Imaging Limited

Samir Choksi Managing Director (DIN 00049416) Date: 14.08.2023

तपशिल पंपलेली तिमाही | संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले वर 39.03.7073 39.03.707 30.05.7073 ३०.०६.२०२२ नार्यचलनातून महसूल ५०९५.६२ १६२८८.३४ ११८८४.09 ४१८९५.६ तर उत्पन्न E9.68 २७२.९१ 30.55 ५१६५.३४ ११९६९.५१ १६७३२.५१ ४२१६८.५६ ापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च वस्तूंच्या यादीतील बदल, चालु कार्य व व्यापारातील साठा ४६३.९१ (६८७.२४ £.£8 (१५१३.५२ र्मचारी लाभार्थी खर्च ८१.0 र्वसाधारण प्रशासकीय खर्च १८.५३ 38.83 १७.२१ 69.68 विक्री व वितरण खर्च १७.८२ ६४.४० उसारा व वसुलीयोग्य खर्च (विपणनासह) ४१.६१ २०.०१ ४०.६५ २८६.७१ वेत्तीय खर्च १०१.८२ इतर खर्च **६५.३**२ १२३.६७ ४५६.७८ एकूण खर्च ्र अपवादात्मक बाब व करपुर्व नफा ७२.४७ २१४.५१ 80.03 ६०१.५१ करपुर्व नफा/(तोटा) २१४.५१ E09.49 ७२.४७ 60.08 अ. चालु कर १३२.६९ (8.03) (8.0€ . मागील वर्षाचे लघु/(वाढीव) तरतुदी 89.41 अविरत कार्यचलनातून कालावधीकरिता नफा/(तोटा) ७२.४७ 35.79 80.03 39.00 डीत कार्यचलनातून नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातन कर खर्च ग्खंडीत कार्यचलनातून नफा/(तोटा) (करानंतर) जलावधीकरिता नफा/(तोटा) ७२.४७ ३६.२९ 60.05 ₹99.€ वर्षाकरिता एकण सर्वंकष उत्पन्न **68.**50 35.79 60.05 39.005 त्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (कालावधी/वर्षाकरिता)^{*} मळ ईपीएस (रु.) सौम्यिकृत ईपीएस (रु.) गागांची संख्य २५३८४६८४ २५३८४६८४ २३३८४६८४ २५३८४६८४ गधारणेची टक्केवारी

वार्षिकीकरण नाही

जप्त शेअर्ससह)

। ।रणा केलेले समभागभांडवल (द.मु.१० प्रत्येकी)

- र. 🛮 ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आ आणि १४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत लेखासमितीद्वारे मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता उपरोक्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ तसेच कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ अन्वये विहित सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर
- रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ३३ व नियम ५२ नुसार तयार केले आहेत. कंपनी एकमेव विभाग अर्थात औषधे व फार्मास्युटीकल्स उत्पादन व व्यापारात कार्यरत आहे आणि सर्व व्यवहार त्या संबंधी आहे. अ कोणताही वेगळा निष्कर्षयोग्य विभाग नसल्याने इंडएएस १०८ कार्यचलन विभागमध्ये नमुद नाही.
- कर्मचारी लाभार्थीबाबत खर्च हे ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या चालु तिमाहीकरिता योग्य निवारणासाठी कर्मचारी लाभार्थी खर अंतर्गत देण्यात आले आहे. ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत सर्व कालावधीकरिता कंपनीचे व्यवस्थापनाचे निर्णयानुसार मागील सर्वसाधार प्रशासकीय खर्च अंतर्गत देण्यात आले होते.
- मागील वर्ष/कालावधीचे आकडे आवश्यक तेथे पुर्नगठीत केले.

आरे ड्रग्ज ॲण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरिता (मीहीर आर. घटालीया

ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०८.२०२३

ठिकाण: मुंबई

दिनांक: १४.०८.२०२३

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:००५८१००५



किसान मोल्डिंग्ज लिमिटेड

CIN: L17120MH1989PLC054305

नोंदणीकृत कार्यालय: टेक्स सेंटर, के विंग, ३रा मजला, २६ए, चांदिवली रोड, एचडीएफसी बँकेजवळ, साकीविहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२. **ई-मेल**: cs.kisan@kisangroup.com वेबसाईट: www.kisangroup.com, दूर.क्र.: ०२२-४२००९१००/९२००

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

L									(रु. लाखात)
Г		एकमेव				एकत्रित			
1		संपलेली तिमाही संपले		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
;	अ. तपशिल	३० जून, २३	३१ मार्च, २३	३० जून, २२	३१ मार्च, २३	३० जून, २३	३१ मार्च, २३	३० जून, २२	३१ मार्च, २३
;	p .	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
F	h. एकूण उत्पन्न	८१६०.८४	८३२९.४५	६ ७८८.८७	२७५४७.२८	८१६०.५४	८३२९.१५	६७८८.५७	२७५४६.०८
:	२. करपुर्व नफा/(तोटा)	(७०६.८६)	(९६९.७०)	(१४९६.८८)	(५४४३.६७)	(७०८.४१)	(९७१.७३)	(१४९८.२४)	(५४५०.६२)
1	३. करानंतर नफा/(तोटा)	(७०६.८६)	(९६९.७०)	(१४९६.८८)	(५४४३.६७)	(00८.४१)	(९७१.७३)	(१४९८.२४)	(५४५०.६२)
	८. एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	(६९९.३२)	(९५४.२८)	(98८9.99)	(५४१२.८४)	(७००.८६)	(९५६.३०)	(१४८२.४७)	(५४१९.७९)
ŀ	 भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. 90/-) 	३३८६.३१	३३८६.३१	३३८६.३१	३३८६.३१	33८६.39	33८६.३9	३३८६.३१	३३८६.३१
1	इ. पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव (मागील वर्षाच्या								
١	ताळेबंद पत्राकानुसार)	-	-	-	-	-	-	-	-
ŀ	9. उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.) (तिमाहीकरिता वार्षिकीकृत नाही)								
1	मूळ व सौमिकृत	(२.०९)	(२.८६)	(४.४२)	(98.0८)	(२.०९)	(२.८७)	(४.४२)	(98.90)

१. वरील वित्तीय अहवालाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्त नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.kisangroup.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या वतीने व करिता किसान मोल्डिंग्ज लिमिटेड

सही / रिशव अगरवात पूर्णवेळ संचालक रॉयल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ३४, २रा मजला, प्लॉट ४५/४७, शांती भवन, धिरूमाई पारेख मार्ग, लाडवाडी, काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र –४००००२. **ई-मेल**: info@ricl.in | वेबसाईट: www.ricl.in २० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			•	(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9389.98	८८९.99	93.46	3८८०.६७
कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(३३.५६)	(४१४.७१)	(३८७.६१)	(६८२.२३)
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(३३.५६)	(908.८५)	(३८७.६१)	(६८२.२३)
करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	(३३.५६)	(908.24)	(३८७.६१)	(३७२.३६)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर)				
आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(३३.५६)	(908.24)	(३८७.६१)	(३७२.३६)
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	2306.00	2306.00	2306.00	2306.00
राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	_	-	(35,50.88)
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)				
मूळ	(0.94)	(0.84)	(٩.६८)	(9.89)
सौमिकृत	(0.94)	(0.84)	(9.६८)	(9.89)

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२३ रोजी संपलेल्य तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्क्रमधि सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. जे लेखासमितीद्वारे आणि संचालक मंडळाद्वारे १४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या समेत मान्य करण्यात आले आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.ricl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रॉयल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेडकरित सही/

नितीन गुजराल ठिकाण : मुंबई व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन: ०८१८४६०५

मे. श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ए/८, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, महाड, जिल्हा रायगड. (महाराष्ट्र) CIN:L99999MH1987PLC044942 दुर.क.:०२१४५-२३३४९२ ई-मेल:info@shreeharichemicals.in, वेबसाईट:www.shreeharichemicals.in २० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात)	(ईपी	एस	व्य	तिरिक्त

			(v.enann)	(2-11/1141(11(11))	
		संपलेली तिमाही			
तपशील	३०.०६.२०२३	39.03.2023	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३	
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२९३८.७७	३०९५	9७६५.9८	90240.40	
साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)					
(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपुर्व)	-332.८8	-908.00	-43६.३१	-२६४४.९२	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(विशेष साधारण बाबनंतर)	२९.८३	-908.00	-43६.३१	-२६४४.९२	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(विशेष साधारण बाबनंतर)	୩६.୪७	-9२६.9८	-809.88	-9860.22	
करानंतर एकूण सर्वंकष उत्पन्न	୩६.୪७	-90६.९0	-809.88	-9880.88	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/–)	४४४.६३	४४४.६३	४४४.६३	४४४.६३	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)					
अ) मूळ	0.30	-2.80	-9.03	-88.90	
ब) सौमिकृत	0.30	-2.80	-9.03	-88.90	

- १. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५, सुधारितप्रमाणे, अन्वये भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार वरील निष्कर्ष तयार केले आहेत
- . पीएसआय २०१३ अंतर्गत औद्योगिक प्रोत्साहन अनुदान (पीएसआय) साठी महाराष्ट्र सरकारकडून ३६२.६७ लाख रुपयांचे अनुदान अपवादात्मक बाबी म्हणून उघड केले आहे.
- . वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४.०८.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य
- ४. कंपनी एकमेव व्यवसाय विभागात कार्यरत आहे आणि म्हणन इंडएएस १०८ कार्यचलीत विभागनसार अन्य निष्कर्ष योग्य व्यवसाय
- . मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीसह वर्गीकरणाकरिता पुर्ननमुद्द/पुर्नवर्गीकृत करण्यात आले

मंडळाच्या वतीने व करिता श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड बी.सी. अग्रवाल अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ००१२१०८०

ठिकाण: मंबई

दिनांक: १०.०८.२०२२

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन नंबर: एल२९२२०एमएच१९८९पीएलसी०५२३०५ नोंदणीकृत कार्यालय: ३०४, अभय स्टील हाऊस, कर्णाक बंदर, बडोदा स्ट्रीट, मुंबई-४००००९, (भारत). फोन:(०२२) २३७१४८८६, फॅक्स:(०२२) २३७३५७३६. ई-मेल: corporate@akartoolsltd.com कार्पोरेट कार्यालय: ई-५, एमआयडीसी, वळुंज, औरंगाबाद-४३११३६ (म.राज्य) भारत फोन: (०२४०) ६६४७२१३, ई-मेल: corporate@akartoolsltd.com

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षाित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षाित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (उत्पादन शुल्क/जीएसटीच्या निव्वळ)	८९७७.२०	909६८.09	८२५७.३३	3६७०६.६७	२७०६०.५०
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२०३.२६	२५१.१६	9६९.५9	८२९.१३	७३५.३२
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२०३.२६	२५१.१६	9६९.५9	८२९.१३	७३३.५६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	994.88	२७९.२४	922.08	६८७.९४	६८७.६५
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित					
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	994.88	३००.१५	922.08	७०८.८५	६८८.११
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/- प्रती)	439.80	439.80	439.80	439.80	439.80
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित					
राखीव वगळून)				3890.40	२७०८.६५
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.५/- प्रत्येकी)					
१. मूळ	9.00	२.५९	9.98	₹.३८	Ę. 3 0
२. सौमिकृत	9.00	२.५९	9.98	₹.३८	ξ. 30

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडकडे सादर करण्यात आलेली तिमाहकरिताचे वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाहीकरिताचे वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.akartoolsltd.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे वित्तीय निष्कर्ष हे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५, सुधारितप्रमाणे सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ तसेच त्यातील आवश्यक नियमासह आणि लागू मर्यादेत लेखा योजना व सरावानुसार विहित भारतीय लेखाप्रमाण (इंड-एएस) नुसार तयार केले आहे.

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही / - (सुनिल टोडी) व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००६१९५२

स्थळ : औरंगाबाद

दिनांक : १४.०८.२०२३

दी स्टॅंडर्ड बॅटरीज लिमिटेड

(सीआयएन क्र.: एल६५९९०एमएच१९४५पीएलसी००४४५२)

नोंदणीकृत कार्यालय: रुस्तम कोर्ट, पोद्दार हॉस्पिटलसमोर, डॉ. एनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०३० दूर.क.:०२२-२४९१९५६९, ई-मेल:standardbatteries_123@yahoo.co.in, वेबसाईट:www.standardbatteries.co.in

३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(4.016	तात, इवाइस व्यातास्क)
	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले १२ महिने	मागील वर्षात संपलेले संबंधीत
अ.				३ महिने
क्र.		३०.०६.२३	३१.०३.२३	३०.०६.२२
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9.92	8.८५	9.93
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१२.८६)	(५३७.३१)	(१२.५०)
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	, ,	, ,	, ,
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१२.८६)	(५३७.३१)	(१२.५०)
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१२.८६)	(५३७.३१)	(१२.५०)
4.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष			
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(१२.८६)	(५३७.३१)	(१२.५०)
ξ.	समभाग भांडवल	49.09	49.09	५१.७१
O.	राखीव (३१.०३.२०२३ रोजी मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसार			
	पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)		90.03	
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/– प्रत्येकी)(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)			
	अ. मूळ (रू.)	(0.२५)	(90.38)	(०.२४)
	ब. सौमिकृत (रू.)	(0.24)	(90.38)	(0.28)
Dur				

- १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या आणि सूचिबध्द संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (http:// www.bseindia.com / and http://www.standardbatteries.co.in)
- २) निप्वळ नफा/तोटा, एकूण सर्वंकष उत्पन्न किंवा अन्य इतर आवश्यक वित्तीय बाबी यावरील प्रभाव लेखा योजनेतील बदलामुळे तळटिप मध्ये देण्यात आले आहे.
- ३) #- अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब लागू असेल त्याप्रमाणे इंड-एएस नियम/एएस नियमानुसार नफा व तोटाच्या अहवालात तजवीज करण्यात आले आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

ठिकाण: कोलकाता दिनांक: १४ ऑगस्ट, २०२३ डीआयएन: ०१०३९१९८

(डीआयएन:०५१५५६०७)